



LIDA Stories

lidadstories.net

परिवारको बारेमा कुराकानी / Å snakke


om familien

✎ Espen Stranger-Johannessen

👤 Billie Cejka Rises

✉ Anup Aryal (ne), Espen Stranger-

Johannessen (nb)




This work is licensed under a Creative Commons


[Attribution 4.0 International License.](https://creativecommons.org/licenses/by/4.0)

<https://creativecommons.org/licenses/by/4.0>

परिवारको बारेमा कुराकानी
Å snakke om familien



✎ Espen Stranger-Johannessen
👤 Billie Cejka Rises
✉ Anup Aryal
|| 3
😊 नेपाली / norsk nb



“के तिम्रो परिवार छ?”


...

«Har du familie?»

«Ja, mannen min og jeg har to døtre og en sønn.»

...


“हजूर, मेरी श्रीमान् २ मेरी दुई छोरी र एक छोरा छन्।”



«Det er en god idé. Jeg håper også at barna mine vil begynne på universitetet etter hvert.»

...

“धैरे रामो कुरा गर्नुभयो। म पनि आशा गर्छु कि मेरा छोराछोरीहरू कुनै दिन विश्वविद्यालय जानेछन्।”





“मेरा पनि दुई छोरी छन्, तर मेरो सम्बन्ध विच्छेद भइसक्यो।”

...

«Jeg har også to døtre, men jeg er skilt.»



“ऊ जागिर खान चाहन्छ, तर म उसलाई बरु विश्वविद्यालय जानुपर्छ र अझै पढनुपर्छ भन्छु।”

...

«Han vil få seg en jobb, men jeg sier til ham at han burde begynne på universitetet i stedet.»

«Hvor gamle er døtrene dine?»

...


“सिद्धा छोरीहरू कतिवटा भए?”



«Så fint! De vokser så fort. Hva vil han gjøre etter det?»

...

“शुभै राम्रो! छोरीहरूो कति छि हुँ छु। पढ्ने छु। पढ्ने सकेपछि छोरा के गर्न चाहा-छन्?”





“मीना चार वर्षकी भइन्। उनी शिशु-विद्यालय जान्छिन्। मिरियम दस वर्षकी भइसकिन्, त्यसैले उनी विद्यालय जान्छिन्।”

...

«Mina er fire år. Hun går i barnehagen. Miriam er ti, så hun går på skolen.»



“मेरा सबै छोराछोरी विद्यालय जान्छन्। मेरो छोरा अर्को वर्ष पढाई सकाउनेछ।”

...

«Alle barna mine går på skolen. Sønnen min blir ferdig neste år.»